

NSE & BSE / 2024-25 / 085

June 20, 2024

The Manager Corporate Services, National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400 051 The Manager Corporate Services, BSE Limited 14th Floor, P J Towers, Dalal Street, Mumbai 400 001

Ref: Symbol: PERSISTENT Ref: Scrip Code: 533179

Dear Sir/Madam.

Sub: Submission of the Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and all other applicable regulations, if any, we enclose the copies of the following newspaper advertisements published on June 20, 2024, for giving Public Notice to the Shareholders intimating that the 34th Annual General Meeting of the Company will be held on Tuesday, July 16, 2024, at 1600 Hrs. (IST) at Persistent Systems Limited, Dewang Mehta Auditorium, 'Bhageerath', 402 Senapati Bapat Road, Pune 411 016, India in-person and through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM) at the members' best convenience to transact the business, as set out in the Notice of the AGM.

Details of the publication are as follows:

Particulars	Newspaper	Language	Editions
Notice of the 34th Annual General Meeting to be held	Financial	English	All
at Persistent Systems Limited, Dewang Mehta	Express		
Auditorium, 'Bhageerath', 402 Senapati Bapat Road,			
Pune 411 016, India In-Person and through Video			
Conferencing (VC)/Other Audio-Visual Means			
	Loksatta	Marathi	Pune
(OAVM) at the Members' best convenience			

We request you to take the same on your records.

Please acknowledge the receipt.

Thanking you,

Yours Sincerely,

For Persistent Systems Limited

Amit Atre Company Secretary ICSI Membership No.: A20507

Encl.: As above

Careers

Eagle Education Society: UNIQUE INSTITUTE OF MANAGEMENT Affiliated to Saxitribai Phule Pune University, Approved by AICTE New Delhi, Recognized by DTE & Govt. of Maharashtra) Sr. No. 36/3C, Gokulnagar, Katraj- Kondhwa Road, Katraj, Pune-411046 (Status: Minority Institution) NAAC ACCREDITED (ISO 9001: 2015) REQUIRES

Sr. No.	Designation	Total Posts	Posts	
1	Director	Manual Carlo	In merchin	
2	Professor	5:1	Open to ALL	
3	Associate Professor	4		
4	Assistant Professor	3		
5	Librarian	1	1	

Educational Qualifications, Experience, Pay Scale for the post will be as per the AICTE/ UGC/ SPPU/ Govt of Maharashtra norms. Eligible & Interested candidates should submit hard copy of application. along with attested photocopies of all certificate and complete Bio-data with passport size photograph within 15 days from the date of this advertisement to the institute on the above address through proper channel by the registered post only. N.B.: • TA/DA will not be paid for attending interview

 Applications accompanied with all documents will only be considered Chairman mail: uniqueinstituteofmanagement@gmail.com / M. 8888860724 Eagle Education Society

श्रीमंत दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे



पुणे - पंढरपुर वारी २०२४ सेवाभावी डॉक्टर्स पाहिजेत प्रती वर्षाप्रमाणे ट्रस्टच्या पंढरपुर वारी,

श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री तुकाराम महाराज व श्री सोपान महाराजांच्या पालखी बरोबर मोफत दवाखान्याची व्यवस्था आहे. या वर्षी नवीन, होतकरु व अनुभवी डॉक्टर्सना सेवेची संधी मिळावी म्हणून अर्ज मागविण्यात येत आहेत.

डॉक्टर्सः ६ जागा

वैद्यकीय पदवीधर, M.B.B.S./B.A.M.S./B.H.M.S. पात्रताः स्वतंत्रपणे काम करण्याचा अनुभव आवश्यक.

मानधनः रु. १५,००० ते २०,००० (शैक्षणिक पात्रता, अनभव आणि प्रत्यक्ष कामानुसार व ट्रस्टच्या नियमानुसार).

ही वैद्यकीय सेवा पणे ते पंढरपर मार्गावर वारीबरोबर राहन गावोगांवच्या मक्कामी उभारण्यात येणाऱ्या दवाखान्यातुन द्यावयाची आहे. तरी इच्छक डॉक्टर्सनी आपले अर्ज दि. २७ जुन २०२४ पर्यंत गणपती भवन, २५० बुधवार पेठ, पुणे ४९९००२, फोनः २४४७९२२२ येथे पाठवावेत.

> डॉ. आर.व्ही (बाळासाहेब) परांजपे, M.D., D.M.R.D. रेडिओलॉजिस्ट व सोनोलॉजिस्ट. उपाध्यक्ष व वैद्यकिय सेवा प्रमुख,

क्लिनिकचा नविन पत्ताः देवी हाईटस्, पहिला मजला कॉसमॉस बँक बिल्डींग, २६७/२७०, शनिवार पेठ, ऑकारेश्वर मंदिराजवळ, पुणे ३०, मोबा.: ९८८१४१८४५०

Ajinkya Charitable Foundation Mahadev Baug, Baif Road, opp.Railway Station Uruli Kanchan, Tal. Haveli Dist. Pune 02 Walk in Interview Sunday, 30 June 2024 at 10 am to 2 pm At Uruli Kanchan Dist.Pune. Contact: 9423522685. Eligible Candidates are invited for Dr.Asmita Primary, Secondary & Higher Secondary School (Semi English) (Non-Aide Qualification Primary Teacher Primary Teacher (English Medium) H.Sc.D.Ed Science/Maths B.Sc.B.Ed/M.Sc.B.E Secondary English/Marathi/Hindi/Social Science B.A.B.Ed/M.A.B.Ed Teacher Dance Teacher Diploma

	The state of the s	
Higher	Marathi/English	M.A.B.Ed
Secondary	Information Technology	MCS
Teacher	Geography	M,A,B,Ed /
(Junior College)	Physics, Chemistry, Maths, E	Biology M.Sc.B.Ed
Dr.Asmita Inter	national English medium (CB	SE) School) (Non-Aided)
	Post	Qualification
Pri	mary Teacher	H.Sc, D.Ed/B.A.D.Ed
Sci	ence/Maths	B.Sc.B.Ed/M.Sc.B.Ed

CBSE	Science/Maths	B.Sc.B.Ed/M.Sc.B.Ed
	English/Social Studies/Hindi	B.A. B.Ed. / M.A. B.Ed.
CBSE	Physical Education	B.A.B.PEd/M.A.M.PEd
	Art & Craft	ATD
Eligible cand	idates can also send your cv in testimo	nials on: mkcop2019@gmail.com
Mahaday I	Canahan Callaga of Pharmacout	ical Education & Bassaral

100000000000000000000000000000000000000	
	adev Kanchan College of Pharmaceutical Education & Research
15.000	Contact : 9423522685 Eligible Candidates are invited for
A. T	eaching Staff

Post	Course/Department	Qualification	Post
Principal	Pharmacy	M.Pharm PhD	01
Professor	Pharmology Pharmaceutical Chemistry, Pharmaceutics.	M,Pharm.PhD	01
Associate Professor	Pharmacology, Pharmaceutical Chemistry, Pharmaceutics.	M.Pharm-PhD	03
	Pharmacology (04 Post)		18
Assistant	Pharm Chemistry (05 Post)	260	
Professor	Pharmaceutics (05 Post)	M.Pharm	
	Pharmacognosy (03 Post)		
	Pharmacy Practice (01 Post)		
Non-	Librarian	M.A./M.Com- B.Lib/M.Lib SET/NET	01
Teaching Staff	Office Superintendent / Accountant	B.Com/M.Com/& GDCA Experience in Pharmacy College (5 years)	02

Technological University, Lonere .

Note: Eligible and interested Candidates Should Submit Applications Along with all educational certificate and complete bio-data with photograph within 10 days of advertisement, on given email-mkcop2019@gmail.com Secretary Dr.Ajinkya M.Kanchan

PUBLIC NOTICE

Notice is hereby given at large by & on behalf of undersigned that Allotment Letter No.917/SIDC-IA-Utelwa dated 15.10.2013 issued by Uttar Pradesh State industrial Development Corporation Limited (UPSIDC) in favour of Jagdishpur Paper Mills Limited (a subsidiary of Hindustan Paper Corporation Limited) and having CIN U21098UP2008PLC035197, PAN: AACCJ2108B) is not available in the records and may have been lost/misplaced and the undersigned is unable to trace the same. A General Diary has been lodged by the undersigned in this regard vide GDE No. 1608, dated 19.06,2024 with Bowbazar Police Station. Kolkata 700012. If anybody has found the said allotment letter or in possession of the aforesaid Allotment Letter shall be requested to handover the Allotment Letter to the undersigned within 7 days from the date of publication of this notice.

Date: 20/06/2024 Place: Kolkata Liquidator of Hindustan Paper Corporation Limited IP Registration no. IBBI/IPA-001/IP-P00014/2016-17/10038

46 BB Ganguly Street, 5th Floor, Unit No.: 501, Kolkata-700012 E: kuverma@gmail.com/liquidation.hpcl@gmail.com Authorisation for Assignment Valid Till: 14.12.2024



Registered Office: Godrej One, 5° Floor, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (East), Mumbai 400 079, Maharashtra, India

Tel.: +91 22 6169 8500 Email: secretarial@godrejproperties.com Website: www.godrejproperties.com

NOTICE TO MEMBERS REGARDING 39TH ANNUAL GENERAL MEETING THROUGH VIDEO CONFERENCING/OTHER AUDIO VISUAL MEANS

Members may please note that the 39" Annual General Meeting ("AGM") of Godrej Properties Limited ("the Company") will be held through Video Conference ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") facility on Wednesday, July 31, 2024 at 2:30 p.m. (IST), without the physical presence of the Members at a common venue, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules framed thereunder and Securities and Exchange Board of India (Listing Obligations) and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 2020, 39/2020 dated December 31, 2020, 2/2021 dated January 13, 2021, 19/2021 dated December 8, 2021, 21/2021 dated December 14, 2021 and 2/2022 dated May 5, 2022, 10/2022 dated December 28, 2022 and 9/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 13, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), to transact the businesses as set out in the Notice of the AGM, which will be circulated for convening the AGM.

In compliance with MCA Circulars and SEBI Circulars, the Notice of the AGM along with the Integrated Annual Report for the financial year 2023-24 will be sent only by e-mail to those Members whose e-mail addresses are registered with the Company/ its Registrar and Transfer Agent ("RTA")/ Depository Participants. The Notice of the AGM and the Integrated Annual Report for Financial Year 2023-24 will be made available on the Company's website at https://www.godrejproperties.com and can also be accessed on the websites of the Stock Exchanges i.e. at www.nseindia.com and www.bseindia.com and that on the website of the service provider engaged by the Company i.e. National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com. The physical copy of the Notice along with the Integrated Annual Report shall be made available to the Member(s) who may request the same. Members can attend and participate in the AGM through VC/ OAVM only, the details of which will be provided by the Company in the Notice of the AGM. Accordingly, please note that, no provision will be made to attend and participate in the 39" AGM of the Company by Members in person. Members attending the Meeting through VC/ DAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act. 2013.

The Company is providing remote e-voting facility to all the Members to cast voting rights using an electronic voting system from a place other than venue of the Meeting ("remote e-voting"). The Members will also be given an opportunity to cast votes electronically during the AGM ("e-voting"). The manner of e-voting including remote evoting will be provided in the Notice of the AGM.

Manner of registering/ updating email addresses to receive the Notice of AGM along with the Integrated Annual Report:

As per the MCA Circulars and the SEBI Circulars, no physical copies of the Notice of AGM and the Integrated Annual Report will be sent to any Member. Members holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to update their email addresses by writing to the RTA of the Company- KFin Technologies Limited at einward.ris@kfintech.com along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Member, scanned copy of the share certificate (front and back), self-attested copy of the PAN card and self-attested copy of any other document (e.g.: Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member.

Members holding shares in dematerialized mode are requested to register/ update their email addresses with the Depository Participant as per the process advised by the Depository Participant.

The detailed process for registering of email addresses will be provided in the Notice convening the AGM.

Members who are holding shares in physical form or who have not registered their email addresses are requested to refer to the Notice of the AGM for the process to be followed for obtaining User ID and password for casting the vote through remote

For further details, the Members may contact RTA at KFin Technologies Limited Unit: Godrej Properties Limited, Selenium Tower-B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad - 500 032, Telangana; Toll free no.: 1800-3454-001 or email: einward.ris@kfintech.com.

Kindly note that pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/PoD-1/P/CIR/2024/37 dated May 7, 2024, it has been made mandatory for Members holding shares of the Company in physical form, to furnish PAN and KYC details to the Company / RTA, Members are also recommended to complete their nomination in the prescribed form, In this connection, the following forms as notified by SEBI, can be downloaded from the Company's website at https://www.godrejproperties.com/investors/investor-

 Form ISR-1 (Request for registering PAN, KYC details or changes/updation thereof); Form ISR-2(Confirmation of Signature of Members by their banker);

3. Form SH-13 (Nomination form)

Place: Mumbai

Date: June 20, 2024

For Godrej Properties Limited Sd/-Ashish Karvekar **Company Secretary**

BSE Limited 25th Floor, P. J. Towers, Dalai Street, Mumbai - 400 001 Tel. No.22721233 / 34 Fax No.22721003 • www.bseindia.com

CIN No.: L67120MH2005PLC155188

Notice is hereby given that the following Trading Member of BSE Limited has requested or the surrender of its trading membership of the Exchange:

Sr.No.	Name of the Trading Member	SEBI Regn. No.	Closure of business w.e.f.
1	STCI Primary Dealer Ltd.	INZ230003337	03/06/2022
complair	tituents of the abovementioned Tra ots, if any, within one month of the c	late of this notification i	for the purpose o

processing the surrender application submitted to BSE. However, constituents ar requested to note that complaints, if any, which are not filed within the aforesaid timeframe, may be filed against the abovementioned Trading Member within the stipulated timeframe prescribed by SEBI from time to time. The complaints filed against the abovementioned Trading Member will be dealt in accordance with the Rules, Byelaws, Regulations and notices of the Exchange and circulars issued by SEB

The constituents can file complaints against the abovementioned Trading Member at the nearest Regional Investor Service Centre of BSE in the prescribed complaint form o submit their complaints along with necessary documents on email id

For further details relating to the complaint form, filing of eComplaint, etc. please visit https://www.bseindia.com/static/investors/cac_tm.aspx

For BSE Limited General Manager Membership Operations & Place: Mumbai Membership Compliance Date : June 20, 2024

MAX ESTATES LIMITED

(CIN: L70200PB2016PLC040200) Registered Office: 419, Bhai Mohan Singh Nagar, Village Railmaira, Tehsil Balachaur, District S B S Nagar (Nawanshahr), Punjab - 144 533, India Corporate Office: Max Towers, L-20, C-001/A/1, Sector - 16B, Gautam Buddha Nagar Noida - 201301, Uttar Pradesh, India Tel. No.: +91 1204743222

Email: secretarial@maxestates.in, Website: www.maxestates.in NOTICE OF POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING INFORMATION

Members are hereby informed that the Company has, on Wednesday, June 19, 2024, sent the notice of Postal Ballot through electronic mode in compliance with the provisions of Section 110 of the Companies Act, 2013, read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, including any statutory modification(s) or re-enactment thereof for the time being in force, and in accordance with General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 (in continuation to the circulars issued earlier in this regard) issued by the Ministry of Corporate Affairs (the "MCA Circulars"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), and pursuant to any other applicable laws, rules, and regulations, to seek approval of Members for passing the following Resolution in the manner set out in the Notice of Postal Ballot by means of remote voting only:

Type of Resolution	Description of Resolution
Special Resolution	Appointment of Ms. Malini Thadani (DIN: 01516555) as an Independent Director of the Company

the close of working hours, i.e., by 5:00 p.m. on Friday, July 19, 2024, after which the e-voting module shall be disabled by NSDL

In accordance with Section 110 of the Companies Act, 2013, and Rules 20 and 22 o the Companies (Management and Administration) Rules, 2014, read with MCA Circulars, physical copies of the Notice will not be circulated to the members.

However, it is clarified that all persons whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by depositories as on Friday, June 14, 2024 ("Cut-off date"), including those members who may not have received this Notice due to non-registration of their email IDs with the Company or with the Depositories, shall be entitled to vote in relation to the resolution specified in

Details of the process and manner of remote e-voting along with the User ID and password are provided via email to all shareholders who have registered their email

The entire shareholding of the Company is in demat mode. Therefore, shareholders whose email IDs are not registered with the depositories are requested to kindly register their email IDs with their respective Depository Participants (DPs) and send a scanned copy of the client master to investor@masserv.com to procure a user ID and password for e-voting for the resolution set out in this postal ballot notice.

Alternatively, shareholders may send a request to evoting@nsdl.com to procure a user ID and password for e-voting by providing the aforementioned documents. Any Member who does not receive the Postal Ballot Notice may obtain the same by sending an email to investor@masserv.com. The Notice can also be downloaded from the Company's website by clicking the link: https://maxestates.in/wpcontent/uploads/2024/06/Postal-Ballot-Notice-May-22-2024.pdf

Please treat this Notice as our attempt to reach all members who have missed or not received other communications on this subject and intend to participate in the proposed remote e-voting.

The Chairman or any other person authorized by the Chairman shall declare the results of the postal ballot within two working days from the end of the voting period. The results of the Postal Ballot, along with the Scrutinizer's report, will be hosted on the website of the Company at www.maxestates.in and also communicated to BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE"), where the Company's equity shares are listed, and made available on their respective websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com. The Company will also display the results at its Registered and Corporate office.

In case of any grievances or queries relating to e-voting, members may refer to the FAQs and user manual for shareholders to cast their votes in the help section at www.evoting.nsdl.com or contact evoting@nsdl.com. For grievances pertaining to the remote e-voting system, members may contact Ms. Pallavi Mhatre, Sr. Manager NSDL, 4th Floor, A Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, email: evoting@nsdl.com, or call 022-48867000. Alternatively, members may contact the Registrar and Transfer Agent of the Company, Mas Services Limited, concerned official Mr. Sharwan Mangla, General Manager, at 011-41320336 or sm@masserv.com.

> By order of the Board For Max Estates Limited

Abhishek Mishra Company Secretary Place: Noida Membership No. FCS - 9566 Date: June 19, 2024

Persistent

Persistent Systems Limited

CIN: L72300PN1990PLC056696 Regd. Office: 'Bhageerath', 402 Senapati Bapat Road, Pune 411 016

Ph. No.: +91 (20) 6703 0000; Fax: +91 (20) 6703 0008 E-mail: investors@persistent.com; Website: www.persistent.com

NOTICE OF THE 34TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD AT PERSISTENT SYSTEMS LIMITED. DEWANG MEHTA AUDITORIUM, 'BHAGEERATH', 402 SENAPATI BAPAT ROAD, PUNE 411 016, INDIA, IN-PERSON AND THROUGH VIDEO CONFERENCING ('VC')/OTHER AUDIO-VISUAL MEANS ('OAVM') AT THE MEMBERS' BEST CONVENIENCE

NOTICE is hereby given that the 34th Annual General Meeting ('AGM') of the Members of the Company will be held on Tuesday, July 16, 2024, at 1600 Hrs. (India Time) at Persistent Systems Limited, Dewang Mehta Auditorium, 'Bhageerath', 402 Senapati Bapat Road, Pune 411 016, India, inperson and through Video Conferencing ('VC')/Other Audio-Visual Means ('OAVM') at the members' best convenience to transact the businesses, as set out in the Notice of the AGM.

The AGM shall be held in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013, Rules made thereunder, read with General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') having reference No. 14/2020, 17/2020, 20/2020, 10/2022, dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, December 28, 2022, along with subsequent circulars issued in this regard, the latest being Circular No. 09/2023, dated September 25, 2023 (collectively referred to as 'MCA Circulars'), and the Securities and Exchange Board of India ('SEBI') (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with Circular issued by the SEBI having reference No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023, respectively.

Participation by the Members:

Members can attend and participate in the AGM either in person or through VC/OAVM facility at their best convenience. Details and instructions to attend, vote, and view the proceedings of the AGM are provided in the AGM Notice. Members attending the AGM in person or through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Electronic Dissemination of Notice and Annual Report:

- a. The AGM Notice along with the Annual Report 2023-24 is being sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depository Participants as on June 14, 2024, in compliance with the MCA and SEBI Circulars.
- The AGM Notice 2023-24 will also be available on the Company's website at https://www.persistent.com/wp-content/uploads/2024/06/agm-notice-
- c. The Annual Report 2023-24 will also be available at https://www.persistent. com/wpcontent/uploads/2024/06/persistent-annual-report-2024.pdf
- d. The AGM Notice and Annual Report 2023-24 will also be available at the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of NSDL at https://www.evoting.nsdl.com. To register your email address for all future correspondence and update your bank account details, please follow the below process:

Physical Holding	Register/update the details in the prescribed Form ISR-1 and other relevant forms with the Registrar and Share Transfer Agent ('RTA') of the Company at pune@linkintime.co.in Shareholders may download the prescribed forms from the Company's website at https://www.persistent.com/investors/investors-communication/notice-to-physical-shareholders/
Demat Holding	Please contact your Depository Participant ('DP') and follow the process advised by your DP.

Voting by the Members:

The Members will have the option to vote electronically on the businesses set out in the AGM Notice through remote e-Voting / e-Voting at the time of AGM / voting through Ballot Paper. If your e-mail address is already registered with the Company / Depositories, log-in details for e-Voting are being sent to your registered e-mail address. In case, you have not registered your e-mail address with the Company / Depositories, the detailed procedure of voting by Members holding shares in dematerialized form, physical mode, and Members who have not registered their e-mail addresses are being provided in the AGM Notice. A person whose name is recorded in the Register of Members or the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Tuesday, July 9, 2024, only shall be entitled to avail the facility of remote e-Voting / e-Voting at the time of AGM / voting through Ballot Paper.

Dividend:

Place : Pune

Date: June 19, 2024

The Board of Directors of the Company at its meeting held on April 21, 2024, recommended a Final Dividend of ₹ 10 (Ten only) per Equity Share of ₹ 5 each for the Financial Year 2023-24. This Final Dividend is subject to the approval of Members at the ensuing 34th Annual General Meeting to be held on Tuesday, July 16, 2024. The dividend, if approved, will be paid to the Members within 30 days from the date of the AGM. The record date for the purpose of Final Dividend is July 9, 2024.

Pursuant to Finance Act, 2020, dividend income is taxable in the hands of shareholders and the Company is required to deduct tax at source from the dividend paid to shareholders at the prescribed rates. For the prescribed rates for various categories, the shareholders are requested to refer to the Finance Act, 2020 and amendments thereof.

The shareholders are requested to update their PAN with the Company/Link Intime (in case of shares held in physical mode) and depositories (in case of shares held in Demat mode).

A resident individual shareholder with PAN who is not liable to pay income tax can submit a yearly declaration in Form No. 15G/15H, to avail the benefit of non-deduction of tax at source. Shareholders can submit their tax exemption forms directly on the portal of Link Intime.

The requisite form for claiming tax exemption can be downloaded from Link Intime's website. The URL for the same is as under:

https://www.linkintime.co.in/client-downloads.html- On this page, select the General tab. All the forms are available under the head 'Form 15G/15H/10F'. The aforementioned documents (duly completed and signed) are required to be uploaded on the URL mentioned below:

https://liiplweb.linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html

By the order of the Board of Directors For Persistent Systems Limited **Amit Atre** Company Secretary ICSI Membership No.: ACS 20507

Pune





मुथूट हाउसिंग फायनान्स कंपनी लिमिटेड

. नोंदणीकृत कार्यालयः टीसी क्र. 14 / 2074 - 7, मुथूट सेंटर, पुन्नेन रोड, तिरुवनंतपुरम- 695 034. कॉर्पोरेट कार्यालय: 12 / ए 01, तेरावा मजला, परीनी क्रेसेन्झो, प्लॉट क्र. सी 38 व सी 39, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स- जी ब्लॉक (पूर्व), मुंबई- 400051 ई-मेलः authorised.officer@muthoot.com

मागणी सूचना सिक्यरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायर्नेन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 मधील अनुच्छेद 13 (2) अंतर्गत ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे मुथुट हार्जिसंग फायनान्स कंपनी लिमिटेड ("एमएचएफसीएल') चे प्राधिकृत अधिकारी असुन त्यांनी सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायर्नेन्शिअल ऑसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अंतर्गत आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स 2002 मधील नियम 3 सह वाचण्यात येणाऱ्या अनुच्छेद 13 (12) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत सदर अधिनियमातीत अनुच्छेद 13 (2) अंतर्गत मागणी सूचना पाठविल्या ज्यांत पुढील कर्जदार, सह - कर्जदार, जामीनदारांना जारी करण्यात आलेल्या संबंधित सूचनेत मागर्ण केलेल्या रकमेची 60 दिवसांचे आत[े] संपूर्ण थकबाकी रक्कम आणि अद्ययावत व्याज, शुल्के व अधिभारांसह परतफेड करण्याचे आवाहन करण्यात आले होते आणि आपणांस पर्यायी सेवा म्हणून सदर सूचना येथेसुद्धा प्रकाशित करण्यात येत आहे. सदर कर्जाच्या परतफेडीची हमी म्हणून सदर कर्जदार, सह कर्जदार, जामीनदारांनी एमएचएफसीएल यांचेकडे पुढील अनामत मत्ता तारण म्हणून ठेवलेल्या आहेत.

ı					
I	अ.	कर्ज खाते क्र./कर्जदार/	एनपीए	मागणी सूचना	एकूण थकबाकी रक्कम (रु.)
	क्र.	सह-कर्जदार/जामीनदाराचे नाव	दिनांक	दिनांक	भविष्यातील लागू व्याज
I	1	कर्ज खाते क्र. 14100001169	31-मार्च-2019	15-जून-2024	रु. 13,34,295.00/- (रुपये तेरा लाख चौतीस हजार
I		1. राजेश हिराशेट पंडित, 2. मंजू राजेश पंडित			दोनशे पंच्याण्णव फक्त) दि. 13-जून-2024 रोजी नुसा
					

सुर्राक्षत मालमत्तेचे/अचल मालमत्तेचे चर्णनः– पुढील मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे- तुकडी- पुणे, उपविभाग तालुका खेड, मा. उपनिबंधक साहेब, खेड, पुणे आणि जिल्हा परिषद पणे. तालका पंचायत समितीच्या हदीत. खेड ग्रामपंचायत मौजे हदीत आणि मेदनकर वाडीच्या हदीत आणि जमीन महसलाची जमीन चतःसीमा. नवीन गट क्रमांक 132. जुना गट क्रमांक 1757, त्याचे एकुण क्षेत्रफळ 00 हेक्टर 32 आर, क्षेत्र 00 रु. 53 पैसे, त्यापैकी विकासासाठी आणि योजनेसाठी घेतलेले एकुण क्षेत्रफळ 00 हे. 08.5 आर, त्यांचे क्षेत्र 00 रुपये 14 पैसे, चतुःसीमा:- पूर्वः श्री गुलाब भुजबळ यांचे घर , दक्षिणः जिल्हा परिषद रस्ता, पश्चिमः श्री विष्णू भुजबळ यांचे घर आणि अंतर्गत मार्ग, उत्तरः उत्तम आगरकर आणि फुलवारे यांचे घर. अनुसूची- II [फ्लॅटचे वर्णन] योजनेचे नाव- कुटे आंगण, खंडोबा मंदिरासमोर, चाकण शिकापूर रोड, मेदनकर वाडी, चाकण, पुणे, नवीन गट क्र. 132, जुना गट क्रमांक 1757, 4थी मजला, फ्लॅट क्रमांक 402, एकूण क्षेत्रफळ 650 चौ. फूट म्हणजे 60.40 चौ. मीटर. सदर कर्जदार, सह-कर्जदार व जामीनदारांनी एमएचएफसीएल यांचेकडे वर नमूद केल्याप्रमाणे भरणा न केल्यास एमएचएफसीएल यांना संपूर्णपणे कर्जदार, सह- कर्जदार व

जामीनदारांच्या खर्चावर व जोखमीवरवर नमूद अनामत मत्तेचा ताबा घेण्याचा आणि कंपनीस कायद्याने उपलब्ध असलेल्या इतर कारवाया सुरु करण्याचा अधिकार असेल. सफेंसी अधिनयमातील अनच्छेद 13 मधील उप-विभाग (13) मधील तरतदींतर्गत कर्जदार, सह कर्जदार व जामीनदारांना विक्री किंवा भाडेपट्टी किंवा इतर कोणत्याही मार्गी मएचएफसीएल यांच्या लेखी पूर्व परवानगीशिवाय वर नमूद अनामत मत्तांचे हस्तांतरण करण्यास मज्जाव करण्यात येत आहे. स्वा/- प्राधिकृत अधिकारी - मुथूट हाउसिंग फायनान्स कंपनी लिमिटेड करिता स्थान : पुणे, दिनांक : 20 जून 2024

SMFG Grihashakti

एसएमएफजी इंडिया होम फायनान्स कंपनी लि. (पर्वीची फर्लटन इंडिया होम फायनान्स कंपनी लि.)

कॉर्पोरेट कार्यालय : 503 आणि 504, 5 वा मजला, जी-ब्लॉक, इन्सिप्रे बीकेसी, बीकेसी मेन रोड, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू), मुंबई - 400 051, महा.

नोंद. कार्यालय : मेघ टॉवर्स, 3 रा मजला, जुना क्रमांक 307, नवीन क्रमांक 165, पुनामल्ली हाय रोड मदुराव्होयल, चेन्नई - 600 095, तमिळनाडू

अचल मालमत्तांच्या विक्रीसाठी विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 मधील नियम 9(1) मधील तरतुर्दीसह वाचण्यात येणाऱ्या सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑप फायर्नेन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गेत अचल मत्तांच्या विक्रीसाठी 15 दिवसांची ई-लिलाव विक्री सूचना. याद्वारे कर्जदार व जामीनदार आणि सर्व लोकांना सुचित करण्यात येते की सरक्षित धनकोकडे तारण / भारग्रस्त असलेल्या खाली नमुद अचल मालमत्तांचा (["]सरक्षित मालमत्ता") **एसएमएफजी इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड** (पूर्वीची फुर्लटन इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड) (यापुढे एसएमएचएफसी म्हणू संदर्भित) ("सुरक्षित धनको"), च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ताबा घेतलेला असून त्यांची कर्जदार व जामीनदार यांचेकडून **एसएमएचएफसी** सुरक्षित धनकोस घेणै असलेल्या खाली नमूद केलेल्या देय रकमेच्या आणि त्यावरील पुढील व्याज आणि इतर खर्च च्या वसुलीसाठी ''**जशी आहे जेथे आहे', ''जशी आहे जे काही** आहे'' आणि '<mark>'तेथे जे काही आहे</mark>'' तत्त्वावर खाली नमूद केलेल्या दिनांक आणि वेळेस विक्री करण्यात येईल.

) अ.		मालमत्तेचे वर्णन	आरक्षित किंमत (रु.)		बयाणा रक्कम
क्र.	खाते क्रमांक		बयाणा रक्कम ठेव (रु.)	दिनांक आणि वेळ	सादरीकरण दिनांक
1	कर्ज खाते क्र. : 601907210203927 1. हैदरअली मोहरम शेख 2. मेहरित्रसा हैदरअली शेख 3. दो भाई हेअर ड्रेससं	पुढील मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे, फ्लॅट क्र. 02, दुसऱ्या मजल्यावर, मोजमाप क्षेत्रफळ 550 चौ. फूट, बिल्टअप, बिल्डिंग नूर अपार्टमेंट मध्ये, प्लॉट क्र. 6 पैकी, सर्व्हे क्रमांक 2 हिस्सा क्रमांक 1/69 (जुना एस क्रमांक 2 आणि हिस्सा क्र. 1/2) यावर बांधलेले, वडगाव, शेरी, ता. हवेली, पुणे-411 014 येथे स्थित.	1,44,000/-	रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 01.00 वा.	09.07.2024
2	कर्ज खाते क्र. : 601907510304615 आणि 601907510157074 1. श्री. भरत गोविंद काळे, श्री. गोविंद कृष्ण काळे यांचा मुलगा 2. वैशाली भरत काळे 3. मे. एम. आर. ड्राय क्लिनर्स	खोली क्रमांक 43/342, तळमजला, एकमजली रचना, मोजमाप 26.01 चौ. मीटर प्लिथ क्षेत्र, शासकीय जमीन अंतिम प्लॉट क्र. 421 + 422 423 यावर स्थित, मौजे महर्षी नगर, जि. पुणे. चतुःसीमा : पूर्व : टी. क्र. 343, पश्चिम : टी. क्र. 341; उत्तर : मागील बाजु जागा 10.07 मी. आणि 10.05 मी.; दक्षिण : पुढील बाजु जागा 4.57 मी.	1,96,000/-	10.07.2024 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 01.00 वा.	09.07.2024
	कर्ज खाते क्र. : 601907210258249 1. अंकुश बाळकृष्ण शिंदे 2. मंगल अंकुश शिंदे 3. यशवंत अंकुश शिंदे	पलॅट क्रमांक एफबी 1, मोजमाप क्षेत्रफळ 613 चौ. फूट किंवा 59.75 चौ. मीटर बिल्टअप, हर्षता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीत पहिल्या मजल्यावर, सर्व्हे नं. 19/2ए/1 यावर बांघलेले, मौजे हडपसर, पुणे येथे स्थित, चतुःसीमा : पूर्वः स्स्ता; पश्चिमः श्री. होले यांची मालमता; उत्तरः स्स्ता; दक्षिणः श्री. दरेकर यांची मालमता.	15,60,000/- 1,56,000/-	10.07.2024 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 01.00 वा.	

विक्रीचे तपशील अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत आणि तपशील खालील लिंक वेबसाइट पत्त्यावर आमच्या / सरक्षित धनकोच्या वेबसाइटवर देखील प्रदान केला आ (https://disposalhub.com आणि https://www.grihashakti.com/pdf/E-Auction.pdf) इच्छ्क बोलीदार श्री. गणेश अंकश यांच्या मो. क्र 7208065850, ई-मेल : ganesh.ankush@grihashakti.com आणि श्री. निलॉय देय, यांच्या मो. क्र. 9920697801. ई-मेल Niloy.Dey@grihashakti.com वर देखील संपर्क साधू शकतात

स्थान : पुणे, महाराष्ट्र दिनांक : 17.06.2024 / 18.06.2024 स्वा/- प्राधिकत अधिकारी, एसएमएफजी इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड (पूर्वीची फुर्लटन इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड,

राजर्षि शाहू सहकारी बँक लि. पुणे प्रशासकीय भवन : १३०४/१, बाजीराव रोड, शुक्रवार पेठ, बाजीराव रोड, पुणे ४११ ००२. उक्तळी कांचन शाखा, पुणे ४१२२०२, फोन. नं. : ०२०-२६९२७१७२ / २६९२७१७३

कॉर्म 'झेड' नियम १०७ पोटनियम (११) ड–१ स्थावर मालमत्तेचा ताबा घेण्याबाबत 'झेड' नोटीस

Application No. 1415/Section 101/2019-20

ज्या अर्थी खाली सही करणार वसुली अधिकारी द्वारा **राजर्षि शाह सहकारी बँक लि.** पुणे प्रशासकीय भवनः १३०४/१, बाजीराव रोड, शुक्रवार पेठ, पुणे ४११००२ यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ अन्वये दिनांक ३१/०३/२०२४ रोजी मागणी नोटीस दिली. ऋणको कर्जदार - श्री. घोळे योगेश विजय, रा. कोहिनुर व्हिला, स्वर गंधारमागे, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे ४१२२०२. सहकर्जदार - सौ. घोळे अपर्णा योगेश (मयत), वारसदार कर्जदार श्री. घोळे योगेश विजय, रा. कोहिनुर व्हिला, स्वर गंधारमागे, उरुळी

कांचन, ता. हवेली, जि. पूणे ४१२२०२. **जामिनदार – श्री. राऊत निखील राजेंद्र**, रा. लोणकर वस्ती, टिळेकर वाडी, ता. हवेली, जि. पूणे ४१२२०२. **जामिनदार – श्री. ननावरे धिरज बाळकृष्ण**, रा. वृंदावन निवास, आश्रम रोड, स्वामी विवेकानंद शाळेजवळ, ता. हवेली, जि. पुणे ४१२२०२. **जामिनदार - श्री. शिवरकर दिपक गंगाराम**, रा. आश्रम रोड, पोलिस स्टेशन पाठीमागे, ता. हवेली, जि. पूणे ४१२२०२. यांना मागणी नोटीस देऊन नोटीस मध्ये नमुद केलेली रक्कम रुपये ३,८९,८०१/- (अक्षरी तीन लाख एकोणनव्वद हजार आठशे एक मात्र) आणि त्यावरील पुढील व्याज, इतर खर्च व सरचार्जसह. सदर नोटीस मिळालेल्या दिनांका पासुन १५ दिवसाच्या आत भरणा करणे बाबत सांगितले होते. परंतु ऋणको याने सदर रक्कम जमा करण्यास कसुर केली आहे.

ऋणकोने त्यांचेकडे असलेली थकीत रक्क्म जमा करण्यात कसुर केल्यामुळे ऋणकोला आणि सर्व नागरीकांना याप्रमाणे नोटीस देण्यात येत आहे की, खाली निर्दिष्ठ केलेली स्थावर मालमत्तेचा खाली सही करणार यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ मधील पोटनियम (११) ड–१ अन्वये दिलेल्या अधिकारानुसार दिनांक २०/०६/२०२४ रोजी **प्रतिकात्मक ताबा** घेतला आहे.

विशेष करुन ऋणकोला आणि सर्व नागरिकांना याद्वारे सावध करण्यात येते की, या स्थावर मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार करु नये आणि व्यवहार केल्यास **राजर्षि शाहू सहकारी बँक लि**. पुणे यांच्याकडील दि. ३१/०३/२०२४ अखेरीस एकुण येणे बाकी **रुपये ५,८५,६६६**/-**(अक्षरी पाच लाख पंच्याऐंशी हजार सहाशे सहासष्ट मात्र)** आणि त्यावरील पुढील व्याज, इतर खर्च व सरचार्जसह अधीन रहावे लागेल.

-ः स्थावर मालमत्तेचे वर्णनः-

गाव मौजे उरुळी कांचन येथील गट नं. ९९२ यासी एकुण क्षेत्र १ हे ५९ आर + पोख ० हे ०३ आर एकुण ०१ हे ६२ आर यांसी आकार २.६५ पैसे पैकी क्षेत्र ० हे १४ आर या मिळकतीवर बांधण्यात आलेली इमारत कोहिनुर व्हिला मधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं. २० यांसी क्षेत्रफळ ४८५ चौ.फुट म्हणजेच ४५ चौ.मी. पार्कीग वापराच्या हक्कासह मिळकत.

वसूली अधिकारी,

स्थळ : पुणे तारीख : २०/०६/२०२४

स्थळ : पुणे

तारीख : २०/०६/२०२४

(म.स.सं. अधिनियम १९६० व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये) द्वारा राजर्षि शाहू सहकारी बँक लि., पुणे

राजर्षि शाहू सहकारी बँक लि. पुणे प्रशासकीय भवन : १३०४/१, बाजीराव रोड, शुक्रवार पेठ, बाजीराव रोड, पुणे ४११ ००२.

उरूळी कांचन शाखा, पुणे ४१२२०२, फोन. नं. : ०२०–२६९२७१७२ / २६९२७१७

स्थावर मालमत्तेचा ताबा घेण्याबाबत 'झेड' नोटीस Application No. 573/Section 101/2021-22

ज्या अर्थी खाली सही करणार वसुली अधिकारी द्वारा **राजर्षि शाह सहकारी बँक लि.** पुणे प्रशासकीय भवनः १३०४/१, बाजीराव रोड, शुक्रवार पेठ, पुणे ४११००२ यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ अन्वये दिनांक ०३/११/२०२१ रोजी मागणी नोटीस दिली.

ऋणको कर्जदार - सौ. वाळके सिंधु भिमा, रा. गल्ली नं.५, तुपे वस्ती, नवनाथ मंगल कार्यालयजवळ, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे ४१२२०२. **सहकर्जदार - श्री. वाळके नाना भिमा**, रा. गल्ली नं.५, तुपे वस्ती, नवनाथ मंगल कार्यालयजवळ, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे ४१२२०२. **सहकर्जदार -श्री. वाळके हनुमंत भिमा**, रा. गल्ली नं.५, तुपे वस्ती, नवनाथ मंगल कार्यालयजवळ, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे ४१२२०२. **जामिनदार -श्री. कदम विनायक कृष्णा**, रा. रूम नं.२८८, जुनी पोलीस लाईन, शिवाजी नगर, पुणे ४११००५. जामिनदार - श्रीमती कांबळे सिधु भानुदास, रा. प्लॉट नं. ६६, स.नं. १५४/२, माजी सैनिक नगर, येरवडा, पुणे ४११००६. यांना मागणी नोटीस देऊन नोटीस मध्ये नमुद केलेली रक्कम **रुपये ५,२२,६५२/ - (अक्षरी रुपये पाच लाख बावीस हजार सहाशे बावन्न मात्र)** आणि त्यावरील पुढील व्याज, इतर खर्च व सरचार्जसह. सदर नोटीस मिळालेल्या दिनांका पासुन १५ दिवसाच्या आत भरणा करणे बाबत सांगितले होते. परंतु ऋणको याने सदर रक्कम जमा करण्यास कसुर केली आहे.

ऋणकोने त्यांचेकडे असलेली थकीत रक्क्म जमा करण्यात कसुर केल्यामुळे ऋणकोला आणि सर्व नागरीकांना याप्रमाणे नोटीस देण्यात येत आहे की, खाली निर्दिष्ठ केलेली स्थावर मालमत्तेचा खाली सही करणार यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ मधील पोटनियम (११) ड–१ अन्वये दिलेल्या अधिकारानुसार दिनांक २०/०६/२०२४ रोजी **प्रतिकात्मक ताबा** घेतला आहे.

विशेष करुन ऋणकोला आणि सर्व नागरिकांना याद्वारे सावध करण्यात येते की, या स्थावर मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार करु नये आणि व्यवहार केल्यास **राजर्षि शाहू सहकारी बँक लि.** पुणे यांच्याकडील दि. ३१/०३/२०२४ अखेरीस एकुण येणे बाकी **रुपये ३,६९,२५६**/-**(अक्षरी तीन लाख एकोणसत्तर हजार दोनशे छप्पन मात्र)** आणि त्यावरील पुढील व्याज, इतर खर्च व सरचार्जसह अधीन रहावे लागेल.

-ः स्थावर मालमत्तेचे वर्णनः-

गाव मौजे उरुळी कांचन येथील गट नं. ६१ यांसी प्लॉट/जमीन क्षेत्र ०० हे ९ आर पैकी ०० हे. १ आर या मिळकतीवर असलेले आर.सी.सी बांधकाम पूर्व/पश्चिम दिशेने २१.७ बाय दक्षिण/उत्तर दिशेने ११.०१ असे एकूण क्षेत्र २३८.९१ चौ.फुट यांसी मिळकत नं. ५/०४११,(५/००४४०) त्यांसी चतुःसिमा पुढील प्रमाणे ः

पूर्वेस : गट नं. ६१ चा उर्वरित भाग श्री. मनोहर मखिजा **दक्षिणेस** : गट नं. ६२ श्री. बाळासाहेब ढमढेरे उत्तरेस : गट नं.६०

पश्चिमेस : गट नं.६१ चा उर्वरित भाग

वसूली अधिकारी

(म.स.सं. अधिनियम १९६० व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये)

द्वारा राजर्षि शाहू सहकारी बँक लि., पुणे



Registered Office: Survey No. 92, Tathawade, Taluka Mulshi, Pune, Maharashtra - 411033, INDIA Tel.: +91 20 27400700, 8669674701/2/3/4• CIN: L29150PN1989PLC054143

POSTAL BALLOT NOTICE AND REMOTE E-VOTING INFORMATION

The Members of the Company are hereby informed that pursuant to the Section 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including any statutory modification/(s) and/or re-enactment/(s) thereof for the time being in force), guidelines prescribed by Ministry of Corporate Affairs ("MCA") vide General Circular No. 09/2023 dated 25 September 2023 and other relevant circulars issued by the MCA from time to time. Regulation 44 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulation 2015 and any other applicable laws and regulations, the Company has completed dispatch of the Postal Ballot Notice on Wednesday, 19 June 2024 through electronic mode only, to those members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories and whose names are recorded in the register of members of the Company or Register of Beneficial Owners maintained as on Friday, 14 June 2024, seeking approval of the members of the Company by Postal Ballot through electronic means for (1) Appointment of Mr. Tushar Mehendale as an Independen Director of the Company, (2) Appointment of Mrs. Madhu P. Dubhashi for second term as an Independent Director of the Company, (3) Payment of remuneration to Mr. Rishi C. Sanghvi – Managing Director for Financial Year 2023-24, (4) Reappointment of Mr. Rishi C. Sanghvi as Managing Director of the Company. The Company has engaged the services of Central Depositories Services Limited (CDSL), an agency authorised by MCA, to provide remote e-voting facility. The detailed procedure for remote e-voting is provided in the postal ballot notice. The cut-off date for eligibility of remote e-voting is Friday, 14 June 2024. The remote e-voting wil commence on Thursday, 20 June 2024 at 09:00 A.M. and will conclude on Friday, 19 July 2024 at 05:00 P.M. Please note that communication of assent or dissent of the members shall be in proportion to the shares held by them in paid-up equity share capital of the Company as on cut-off date. A person who is not a shareholder on the relevant date should treat this Notice for information purpose only. Once the vote on a resolution is cast by the Shareholder, the shareholder shall not be allowed to change/modify it subsequently. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. The Board of Directors of the Company has appointed Mr. Hrishikesh Wagh (Membership No.: F7993, COP: 9023) failing him, Mr. Abhay Athavale (Membership No.: F11963, COP. 15575), Partners, M/s. KANJ & Co. LLP, Company Secretaries, as the Scrutinizer for conducting the posta ballot and e-voting process in a fair and transparent manner. The copy of the Postal Ballot Notice is also available on the Company's website at www.sanghvicranes.com and on the BSE Limited (BSE) website at www.bseindia.com and National Stock Exchange (NSE) website at www.nseindia.com. Any member who has not received the postal ballot notice may apply to the company at cs@sanghvicranes.com. Further in case of any query or issue regarding e-voting, the shareholders may refer the Frequently Asked Questions ("FAQ") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com. Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 22 55 33. In case a member has any doubts about the postal ballot then they may contact the Company's Registrar & Transfer Agents, Link Intime India Private Limited or e-mail at cs@sanghvicranes.com. After completion of the scrutiny of e-voting, the scrutiniser will submit the report to Chief Financial Officer or Company Secretary and the results will be announced on or before 05:00 P.M. of Sunday, 21 July 2024 on the Stock Exchanges and shall be displayed on the website of the Company at www.sanghyicranes.com and on the website of CDSL at www.evotingindia.com. By order of the Board of Directors

For Sanghvi Movers Limited Rajesh P. Likhite

SKE

Company Secretary & Chief Compliance Officer Membership No. ACS-13151 Survey No. 92, Tathawade, Taluka Mulshi, Pune Maharashtra - 411033, INDIA

एसकेएफ इंडिया लिमिटेड

सीआयएन: एल२९१३०पीएन१९६१पीएलसी२१३११३ नोंद. कार्यालय: चिंचवड, पुणे ४११०३३, महाराष्ट्र, भारत

दर: + ९१ (२०) ६६११ २५००

Place : Pune

Date : 19 June 2024

ई - मेल आयडी: investors@skf.com; संकेतस्थळ: https://www.skf.com/in

एसकेएफ इंडिया लिमिटेडच्या ६३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भात (एजीएम) माहिती आणि लाभांशासाठी नोंद दिनांक

कंपनी कायदा २०१३ ('कायदा') च्या लागू असलेल्या तरतूदी आणि त्याअंतर्गत करण्यात आलेल्या नियमावली, भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्कायरमेंटस) नियमावली, २०१५ सह वाचल्या जाणाऱ्या कंपनी व्यवहार मंत्रालयाद्वारे ('एमसीए') जारी करण्यात आलेल्या साधारण परिपत्रक ('पत्रके') दिनांकित ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ०५ मे २०२०, १३ जानेवारी २०२१,०८ डिसेंबर २०२१, १४ डिसेंबर २०२१, ०५ मे २०२२,२८ डिसेंबर २०२२ आणि २५ सप्टेंबर २०२३ (संयुक्तपणे 'एमसीए परिपत्रके' असा संदर्भ असेल) आणि भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळाद्वारे जारी करण्यात आलेली परिपत्रक ('पत्रके') दिनांकित १५ जानेवारी २०२१, १३ मे २०२२, ५ जानेवारी २०२३ सह वाचल्या जाणाऱ्या १२ मे २०२० ('सेबी परिपत्रके') अनुसार कंपन्यांना सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हिडियो कॉन्फरसिंग ('व्हिसी')/ इतर ऑडीयो व्हिज्युअल मिन्स ('ओएव्हीएम') द्वारे वर्षिक सर्व साधारण सभेचे ('एजीएम') आयोजन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की एसकेएफ इंडिया लिमिटेडच्या **('दि कंपनी')** सभासदांची एजीएम **मंगळवार, १३ ऑगस्ट २०२४ रोजी द. ०३.००** वा. (भाप्रवे) व्हिसी/ ओएव्हीएमद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये देण्यात आलेल्या विषयांवर विचार करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. व्हिसी/ ओएव्हीएमद्वारे सभा आयोजित करण्यासाठी सभासदांच्या भौतिक उपस्थितीची गरज नाही.

वार्षिक अहवाल २०२३-२४ सह एजीएमची सूचना एमसीए आणि सेबी द्वारे उपरोक्त नमूद परीपत्रकांच्या अनुषंगाने सर्व सभासदांना ज्यांच्या ई-मेल आयडी कंपनीचे निबंधक आणि डिपॉझिटरिज ह्यांच्याकडे नोंदवीला आहे त्यांना पाठविण्यात येईल. वार्षिक अहवाल २०२३-२४ सह एजीएमची सूचना कंपनीच्या संकेतस्थळ https://www.skf.com/in/investors, एनएसडीएलचे संकेतस्थळ www.nsdlindia.com आणि स्टॉक एक्स्चेंजचे संकेतस्थळ म्हणजेच बीएसई आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडियाच्या अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com वर देखील उपलब्ध आहे. सभासदांना वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती पाठविण्यात येणार नाहीत. सभासदांना केवळ व्हीसी/ ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सहभागी होता येईल आणि कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणपूर्तीच्या कारणासाठी त्यांची मोजणी करण्यात येईल. एजीएम मध्ये सहभागी होण्यासाठी तपशिलवार सूचना आणि सहभागी होण्याचे आणि एजीएममध्ये मतदानाचे स्वरूप ह्यासंदर्भात एजीएमच्या सूचनेमध्ये तपशील देण्यात

कंपनीच्या संचालक मंडळाच्या ८ मे २०२४ रोजी झालेल्या बैठकीमध्ये ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी सभासदांना प्रती समभाग रु. १३०/- चा अंतिम लाभांश प्रदान करण्यासंदर्भात शिफारस करण्यात आली आहे जी एजीएममध्ये सभासदांच्या मान्यतेवर आधारीत असेल.

त्याशिवाय, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) नियमावली, २०१५ च्या नियम ४२ अनुसार कंपनीने, एजीएममध्ये सभासदांची मान्यता मिळाल्यास ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी सभासदांची पात्रता निश्चित करण्यासाठी गुरुवार, ४ जुलै २०२४ हा नोंद दिनांक निश्चित केला आहे.

कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियमावली, २०१४ च्या नियम २० सह वाचल्या जाणाऱ्या कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदीच्या आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) नियमावली, २०१५ च्या नियम ४४ च्या अनुपालनार्थ कंपनीद्वारे त्यांच्या सर्व पात्र सभासदांना एजीएम पूर्वी मतदानासाठी रिमोट ई-व्होटिंग सुविधा ('रिमोट ई-व्होटिंग') आणि एजीएमदरम्यान ई-व्होटिंग सुविधा ('**ई-व्होटिंग**') (संयुक्तपणे '**इलेक्ट्रॉनिक व्होटिंग**' असा संदर्भ असेल) द्वारे त्यांचे मतदान करण्यासाठी कंपनी कायदा २०१३ च्या लागू असलेल्या तरतूदी आणि सेबी आणि एमसीए परिपत्रकांच्या अनुसार एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद करण्यात आलेल्या व्यवहारांवर विचार करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

इलेक्ट्रॉनिक व्होटिंगसाठी तपशिलवार प्रक्रिया अशा सभासदांसाठी ज्यांनी प्रत्यक्ष स्वरूपात भाग धारण केले आहेत आणि ज्यांनी त्यांच्या ई-मेल आयडीची नोंद कंपनीकडे केलेली नाही त्यांच्यासाठी रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा ई-व्होटिंगसिस्टीमद्वारे मतदानाचे स्वरूप एजीएमच्या सचनेमध्ये नमद करण्यात आले आहे.

असे सभासद ज्यांनी त्यांचा ई-मेल आयडी कंपनी/ डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदविलेला नाही त्यांना कंपनीकडून वार्षिक अहवालासह सूचना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्राप्त होण्यासाठी आणि/ किंवा ज्यांनी त्यांच्या बँक खात्यांचा तपशिल दिलेला नाही त्यांना खालील सूचनांचा वापर करण्याची विनंती करण्यात येत आहे

सेबी मास्टर सर्क्युलर ७ मे २०२४ अंतर्गत आवश्यक असल्यानुसार कंपनीच्या रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंट (लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) ह्यांच्याकडे विहित फॉर्म - आयएसआर १ मध्ये तपशिल आणि अन्य माहिती

अर्ज रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंट आणि कंपनीच्या संकेतस्थळ https://www.skf.com/in/investors/ shareholder-information वर उपलब्ध आहेत आणि ते मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ह्यांच्याकडे त्यांच्या खाली नमूद पत्त्यावर पाठवावे:

लिंक टाईमचा पत्ता: सी १०१, १ ला मजला, २४७ पार्क, लाल बहादूर शास्त्री मार्ग, विक्रोळी (पूर्व), मुंबई -

लिंक टाईमचा द्रध्वनी क्र.: + ९१ ८१०८११८४८४

ई-मेल आयडी: csg-unit@linkintime.co.in कृपया तुमच्या डिपॉजिटरी पार्टीसिपंट (डीपी) ह्यांच्याशी संपर्क करा आणि तुमच्या ई-मेल आयडीची व डिमॅट

ठिकाण: पुणे

दिनांक: १९ जून २०२४

नोंदणीकृत कार्यालय: चिंचवड, पुणे ४११०३३ महाराष्ट्र, भारत

खात्यामधील बँक खात्याच्या तपशीलाची नोंद तुमच्या डीपी द्वारे सुचविण्यात आलेल्या प्रक्रियेनुसार करा.

सभासदाचा ई मेल आयडी कंपनी/डिपॉजिटरी पार्टिसिपंटकडे आधीच नोंदणीकृत असल्यास, ई-मतदानासाठीचा लॉगिन तपशील सदस्याच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर पाठविला जाईल. ज्या सभासदांनी त्यांचे बँक खाते तपशील कंपनीकडे नोंदणीकृत केले आहेत त्यांना लाभांशाचा भरणा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केला

जाईल. बँक खात्याची नोंदणी न केल्यामुळे कंपनी कोणत्याही भागधारकाला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लाभांश देण्यास असमर्थ असल्यास, कंपनी योग्य वेळी अशा भागधारकांना लाभांश वॉरंट/चेक स्वरूपात पाठवेल.

वित्त कायदा २०२० नुसार, १ एप्रिल २०२० पासून लाभांश उत्पन्न समभाग धारकांच्या वतीने करपात्र केले गेले आहे आणि कंपनीने विहित दरांवर भागधारकांना देय लाभांशाच्या रकमेतून स्रोतावरील कर (टीडीएस) कापून घेणे आवश्यक आहे. विविध श्रेणींसाठी विहित दरांसाठी, भागधारकांना वित्त कायदा, २०२० आणि त्यातील सुधारणांचा संदर्भ घेण्याची विनंती केली जात आहे. भागधारकांना कंपनी/शेअर ट्रान्सफर एजंट, मे. लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (टीएसआर कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड, लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये २२ डिसेंबर २०२३ पासून विलीन करण्यात आले आहे) ह्यांच्याकडे त्यांच्या निवासी स्थिती आणि पॅन अपडेट (प्रत्यक्ष स्वरूपात असलेल्या समभागांच्या बाबतीत) आणि डिपॉजिटरी पार्टिसिपंट्स ह्यांच्या कडे (डिमॅट मोडमध्ये शेअर्सच्या बाबतीत) करण्याची विनंती करण्यात येत आहे.

एसकेएफ इंडिया लिमिटेड करीता

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी ठिकाण : पुणे

दिनांक : १९ जून, २०२४

ICSI सभासदत्व क्रमांक : ACS २०५०७

Whirlpool

व्हर्लपुल ऑफ इंडिया लिमिटेड CIN No.: L29191PN1960PLC020063

नोंद. कार्यालय : प्लॉट क्र. ए-4 एमआयडीसी, रांजणगाव, ता.- शिरूर, जि. पुणे 412220, महाराष्ट्र

वेबसाइट : www.whirlpoolindia.com, ईमेल : investor_contact@whirlpool.com शेअर प्रमाणपत्र हरवल्याची सूचना

कॉर्पोरेट कार्यालय : प्लॉट 40 सेक्टर, 40, गुरुग्राम - 122002, हरियाणा

याद्वारे सुचना देण्यात येत आहे की, खालील शेअर प्रमाणपत्रे हरवल्याची / गहाळ झाल्याची नोंद केली गेली आहे आणि त्यांच्या नोंदणीकृत धारकांनी / दावेदारांनी हरवलेल्या शेअर प्रमाणपत्रांच्या बदल्यात इप्लिकेट शेअर प्रमाणपत्र जारी करण्यासाठी कंपनीला विनंती केली आहे :

l	अ. क्र.	फोलिओ क्र.	नाव	शेअर्स	विशिष्ट क्र.	एस/ सी क्र.	
1. 001144K		001144K	कोटेश्वर सिल्ला, सौ पुष्पा सिल्ला	700	372291- 372990	691196	
		दिलीप शामराव फडणीस ज्योती डी फडणीस	700	450609- 451308	691537		
	उपरोक्त शेअर प्रमाणपत्र (प्रमाणपत्रे) च्या संदर्भात ज्या व्यक्तीचा कोणताही दावा आहेत त्यांनी हि सुचना प्रकाशित						

झाल्यापासून 15 दिवसांच्या आत वर नमूद केलेल्या पत्त्यावर आमच्याकडे लेखी दावा दाखल करावा. जर, वर नमूद केलेल्या कालावधीत आम्हाला या विरुद्ध काहीही प्राप्त झाले नाही, तर कंपनी किंवा आरटीए यानंतर उक्त शेअर प्रमाणपत्र च्या संदर्भात कोणताही दावा स्वीकारण्यास जबाबदार राहणार नाही आणि कंपनी कायदा. 2013 च्या तरतदी आणि त्या अंतर्गत दिलेल्या नियमांनुसार डुप्लिकेट शेअर प्रमाणपत्र जारी करण्याची पुढील कार्यवाही करण्यात येईल. व्हर्लपूल ऑफ इंडिया लिमिटेड करिता

ठिकाण : गरुग्राम (हरियाणा) स्वा/- रूपाली सिंग दिनांक : 19.06.2024 (कंपनी सचिव)



नोंदणीकृत कार्यालयः 'भगीरथ', ४०२, सेनापती बापट रोड, पुणे ४११०१६ दूरध्वनीः +९१ (२०) ६७०३ ००००; फॅक्सः +९१ (२०) ६७०३ ०००८ ई-मेलः investors@persistent.com; संकेतस्थळः www.persistent.com पर्सिस्टंट सिस्टिम्स लिमिटेड, देवांग मेहता ऑडीटोरियम, 'भगीरथ', ४०२,

सेनापती बापट रोड, पुणे ४११ ०१६ येथे सभासदांच्या सोयीनुसार प्रत्यक्ष आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग(व्हीसी) / इतर दृकश्राव्य पद्धतींनी (ओएव्हीएम) घेण्यात येणाऱ्या ३४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना याद्वारे सुचित करण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची ३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा

('एजीएम') मंगळवार, दि. १६ जुलै, २०२४ रोजी १६०० वा. (भारतीय वेळ) पर्सिस्टंट सिस्टिम्स लिमिटेड, देवांग मेहता ऑडीटोरियम, 'भगीरथ', ४०२, सेनापती बापट रोड, पणे ४११ ०१६, येथे एजीएमच्या सूचनेत नमूद कामकाज पार पाडण्यासाठी सभासदांच्या सोयीने प्रत्यक्ष आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / इतर द्रकश्राव्य पद्धर्तीनी (ओएव्हीएम) घेण्यात येईल सदर एजीएम कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाने ('एमसीए') जारी केलेल्या संदर्भ क्र. १४/२०२०,

१७/२०२०, २०/२०२०, १०/२०२२ या दिनांकी ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२०, २८ डिसेंबर २०२२ अनुक्रमे, या सामान्य परिपत्रकांसह या संदर्भात पढ़े जारी करण्यात आलेल्या इतर परिपत्रकांसह ज्यापैकी सर्वात अलीकडील परिपत्रक क्र. ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ आहे (एकत्रितपणे एमसीए परिपत्रके असा उल्लेख करण्यात येईल) आणि सेबीद्वारे जारी करण्यात आलेल्या संदर्भ क्र. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 दिनांक ७ ऑक्टोबर, २०२३ या परिपत्रकासह वाचण्यात येणाऱ्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ सह वाचण्यात येणाऱ्या कंपनी अधिनियम, २०१३ आणि त्याअंतर्गत असलेल्या नियमांमधील सर्व लागू तरतुदींचे पालन करीत ही एजीएम घेण्यात

सभासदांचा सहभागः सभासद सदर एजीएमसाठी आपल्या सोयीनुसार प्रत्यक्ष किंवा व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या

माध्यमातून सहभागी होऊ शकतात. एजीएमच्या सूचनेत, एजीएमच्या प्रक्रियेत उपस्थित राहुणे, मतदान करणे आणि ती पाहुणे या संदर्भातील तपशील व सूचना उपलब्ध आहेत. कंपनी अधिनियम, २०१३ मधील अनुच्छेद १०३ अंतर्गत, एजीएममध्ये प्रत्यक्ष किंवा व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून उपस्थित होणाऱ्या सभासदांची उपस्थिती गणपुर्ती साठी ग्राह्य धरण्यात येईल. सूचना आणि वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्याबाबातः

अ. एमसीए आणि सेबी परिपत्रकांचे पालन करीत ज्या सभासदांचे ई-मेल आयडी कंपनी /

- डिपॉझिटरी पार्टीसिपंटकडे १४ जून, २०२४ पर्यंत नोंदविलेले आहेत, केवळ त्यांना २०२३-२४ वार्षिक अहवाल आणि एजीएम ची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविण्यात येईल. आ. सदर एजीएमची सूचना येथे उपलब्ध असेल https://www.persistent.com/wp-
- content/uploads/2024/06/agm-notice-2024.pdf २०२३—२४ चा वार्षिक अहवाल येथे उपलब्ध असेल https://www.persistent.com/wp-
- content/uploads/2024/06/persistent-annual-report-2024.pdf एजीएम सुचना आणि २०२३–२४ चा वार्षिक अहवाल स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाईटवर
- म्हणजे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड च्या वेबसाईट अनुक्रमे www.bseindia.com, आणि www.nseindia.com येथे तसेच एनएसडीएल ची वेबसाईट : https://www.evoting.nsdl.com येथे सुद्धा

भविष्यातील सर्व पत्रव्यवहारासाठी ई–मेल पत्ता नोंदविण्यासाठी आणि बँक खात्याचा तपशील अद्ययावत करण्यासाठी, कपया खाली दिलेल्या प्रक्रियेचे अनसरण करा:

फिजिकल होल्डिंग विहित प्रपत्र आयएसआर - १ आणि इतर संबंधीत

	प्रपत्रांमध्ये तपशील कंपनीच्या आरटीए कडे
	pune@linkintime.co.in येथे नोंदवावा/अद्ययावत
	करावा.
	समभागधारक विहित प्रपत्रे कंपनीच्या वेबसाईटवरुन म्हणजे
	https://www.persistent.com/investors/investors- communication/notice-to-physical-shareholders/ येथून डाउनलोड करु शकतात.
डीमॅट होल्डिंग	कृपया आपल्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटशी संपर्क साधावा आणि त्यांनी सांगितलेल्या प्रक्रियेचा अवलंब करावा.

एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या कामकाजावर मतदान करण्यासाठी सभासदांकडे दुरस्थ ई-मतदान/एजीएमच्या वेळी ई-मतदान असे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आणि मतपत्रिकेच्या माध्यमातन मतदान असे पर्याय असतील. आपला ई-मेल आयडी कंपनी/डिपॉझिटरीकडे आधीच नोंदविलेला असल्यास ई-मतदानाचे लॉगीन तपशील आपल्या नोंदणीकृत ई-मेल आयडी वर पाठविण्यात येतील. आपला ई-मेल आयडी कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंदविलेला नसल्यास अमूर्त स्वरूपातील, छापील स्वरूपातील समभाग धारण करणाऱ्या आणि ज्या सभासदांनी आपले ईमेल आयडी नोंदविलेले नाहीत अशा सभासदांसाठी मतदानाची तपशीलवार प्रक्रिया एजीएम च्या सूचनेत नमूद करण्यात येईल. शेवटच्या (कट-ऑफ) दिनांकास, म्हणजे **मंगळवार, दि. ९ जुलै, २०२४** रोजी ज्या सभासदांची नावे डिपॉझिटरीकडे असलेल्या सभासद नोंदवहीमध्ये किंवा लाभार्थी मालकाच्या नोंदवहीमध्ये नमूद केलेली आहेत केवळ अशाच सभासदांना दुरस्थ ई-मतदान / एजीएममध्ये ई-मतदान/ मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान करण्याच्या सुविधेचा लाभ घेता येईल.

कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या २१ एप्रिल, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या सभेत प्रत्येकी रु. ५ च्या प्रति समभाग रु. १० (दहा) एवढ्या अंतिम लाभांशाची शिफारस केली आहे. हा अंतिम लाभांश १६ जुलै, २०२४ रोजी घेण्यात येणाऱ्या येत्या ३४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांच्या मंजुरीच्या अधीन असेल. मंजूर झाल्यास, हा लाभांश सभासदांना एजीएमच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत वितरीत करण्यात येईल. अंतिम लाभांशासाठी रेकॉर्ड डेट ९ जुलै, २०२४ आहे .

वित्त अधिनियम, २०२० नुसार लाभांश समभागधारकांच्या हाती करपात्र असून कंपनीस विहित दराने समभागधारकांना वितरीत करण्यात येणाऱ्या लाभांशावर कर कपात करावी लागते. विविध वर्गवार्यांसाठी असलेल्या विहित दरांसाठी समभागधारकांना विनंती आहे की त्यांनी वित्त अधिनियम, २०२० आणि दुरुस्त्या पाहाव्यात.

समभागधारकांनी आपला पॅन कार्ड तपशील अद्ययावत करण्यासाठी कंपनी / लिंक इनटाइम (प्रत्यक्षात धारण – फिजिकल होल्डिंग असलेल्या समभागांच्या बाबतीत) आणि डिपॉझिटरीज (डिमॅट स्वरूपात असलेल्या समभागांच्या बाबतीत) यांच्याशी कृपया संपर्क साधावा.

पॅन कार्डधारक तसेच रहिवासी वैयक्तिक भागधारक जे प्राप्तिकर उत्पन्नाच्या कक्षेत येत नाहीत, ज्या पॅन कार्डधारक निवासी व्यक्ती असलेल्या समभागधारकांना कराचा भरणा करावा लागत नाही ते उद्गमी करकपात होण्यापासून सूट मिळण्यासाठी प्रपत्र क्रमांक १५ जी / १५ एच मध्ये वार्षिक घोषणापत्र भक्तन ते सादर करू शकतात. समभागधारक आपली कर सूट प्रपत्रे थेट लिंक ईनटाइम च्या संकेत स्थळावरून डाउनलोड करु शकतात. त्यासाठीचा यूआरएल पुढीलप्रमाणेः <u>https://www.linkintime.co.in/client-downloads.html</u> या पेजवर, 'जनरल' हा पर्याय निवडावा. सर्व प्रपन्ने १५ जी/१५ एच/१० एफ या शीर्षकाखाली उपलब्ध आहेत.

वर नमूद केलेले दस्तऐवज (योग्यरित्या पूर्ण केलेले आणि स्वाक्षरी केलेले) खाली नमूद केलेल्या यूआरएल <u>https://liiplweb.linkintime.co.in/formsreg/submission-of-form-</u> 15g-15h.html वर अपलोड करणे आवश्यक आहे.

> पर्सिस्टंट सिस्टिम्स् लिमिटेड करिता अमित अत्रे कंपनी सचिव